

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण
पेठ क्र. ६ पुणे येथील २५० क्षमतेच्या
आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृहांच्या
इमारत बांधकामास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन निर्णय क्रमांक : शावगृ-२०१२/प्र.क्र.७१/का.१२
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- १५ मार्च, २०१२.

वाचा :- १) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम इमारत विभाग, पुणे यांचे पत्र क्र.८४९/२०१२,
दि. ३/३/२०१२.

प्रस्तावना : कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम इमारत विभाग, पुणे यांनी दि. ३/३/२०१२च्या पत्रान्वये
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव, जि.पुणे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पेठ क्र. ६ पुणे
येथील २५० क्षमतेच्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहांच्या इमारत बांधकामाबाबतचे रु.
११,५०,८१,०००/- (रुपये अकरा कोटी पत्रास लाख एकव्याएँशी हजार फक्त) इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास
प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर केले आहे.

२. सदर प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याच्या अनुषंगाने अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक
बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आले होते.

३. सदर सविस्तर अंदाजपत्रक सहायक अभियंता श्रेणी-१, इमारती बांधकाम उप विभाग, क्र.३, पुणे -३,
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (इमारती) विभाग (पूर्व), पुणे-३ व अधिक्षक अभियंता, सार्वजनिक
बांधकाम मंडळ, पुणे-१ यांनी साक्षांकित केला आहे. अंदाजपत्रके सन २०११-१२ च्या दरसूचीवर आधारित आहे.
सदर वसतिगृहाच्या अंदाजपत्रकात आवश्यक त्या सुधारणा/दुरुस्त्या केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने
तांत्रिक सहमती दिलेली आहे. सदर प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव, जि.पुणे यांचे कार्यक्षेत्रातील
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पेठ क्र. ६ पुणे येथील शासकीय वसतिगृहाच्या इमारत बांधकामाच्या
सविस्तर अंदाजपत्रकातील सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी शिफारस केल्याप्रमाणे ४ %
आकस्मिक खर्च, ८% बाब्य पाणीपुरवठा व ११% विद्युतीकरणाची तरतूद योग्य करण्यात आली असून पूर्वी देण्यात
आलेली रु.३,४४,११,०००/- रकमेची मुळ प्रशासकीय मान्यता रद्दबातल करून सुधारीत रकम
रु.१०,६७,७८,३५८/- इतक्या अंदाजपत्रकीय रक्कमेस खालील (अ), (ब), (क) व (ड) येथील अटींच्या आधिन


राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. मात्र सदर बांधकामासाठी निधी उपलब्ध झाल्याशिवाय बांधकाम

सुरु करु नये.

अटी :-

- (अ) काम सुरु करण्यापूर्वी मांडणी नकाशा तसेच विस्तृत नकाशास वास्तुविशारदांकडून तसेच उपभोक्ता खात्याची मंजूरी घेऊनच सुरु करावे.
- (ब) काम सुरु करण्यापूर्वी जागेच्या मालकी हक्काबाबतची पूर्तता करून घ्यावी.
- (क) ढोबळ स्वरूपात धरण्यात आलेल्या तरतुर्दीबाबत काम करतेवेळी विस्तृत अंदाजपत्रक करूनच काम हाती घ्यावे.
- (ड) सुधारीत नकाशा व प्रस्ताव विभागाच्या मंजूरी स्वाक्षरीसाठी सादर करावा.
२. सदर काम सुरु होण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यावर त्याचे व्हीडीओ शुटींग करून त्याची सी.डी.शासनास सादर करण्यात यावी.
३. शासन निर्णय, वित्त विभाग क्र.विअप्र-१०.०८/प्र.क्र.७०/२००८/विनियम, दिनांक १५ मे, २००९ मधील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८, भाग-पहिला, उपविभाग-पाच मधील अ.क्र.१ व सा.बां.विभाग नियम पुस्तिकेतील परिच्छेद १३४ नुसार प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यांत आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१२०३२१०५३६२६३२६००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(कै.द भंडलकर)
शासनाचे उप सचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे.

महालेखापाल (लेखा परिक्षा), (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई.

महालेखापाल (लेखा परिक्षा), (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, नागपूर.

अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे-१.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव, जि.पुणे.

जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (इमारती) विभाग पुणे-३

सहायक अभियंता श्रेणी-१, इमारती बांधकाम उप विभाग, क्र.३, पुणे-३.

कक्ष अधिकारी (इमारती-२), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

कक्ष अधिकारी (का.६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का.१२), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.